



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ५, अंक ५]

मंगळवार, मार्च ५, २०१९/फाल्गुन १४, शके १९४०

[पृष्ठे २, किंमत : रुपये ६२.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ—अमरावती विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

भाग १-अ (असा.) (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १२.

जिल्हाधिकारी, यांजकडून

क्रमांक कक्ष-२-जमाबंदी-कावि-१२२-२०१९.—

ज्याअर्थी, मा. विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती यांनी त्यांची अधिसूचना क्रमांक विआअ-विकास-लेखा-१-मु. वाढ-कावि-१३३-२०१९, दिनांक २ फेब्रुवारी, २०१९ अन्वये वाशीम जिल्हा परिषद यांच्या अधिपत्याखाली कार्यक्षेत्रासाठी जमीन महसुलावरील वाढीव उपकर आकारण्याबाबत (मूळ उपकर २०० पैसे, वाढीव उपकर ५०० पैसे, एकूण ७०० पैसे) मुदतवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे व जिल्हा परिषद, वाशीम यांच्या अधिपत्याखालील कार्यक्षेत्रासाठी जमीन महसुलावरील वाढीव उपकर आकारण्याबाबत मूळ उपकर २०० पैसे व वाढीव उपकर ५०० पैसे असे एकूण ७०० पैसे दर अधिसूचनेच्या दिनांकापासून १ ऑगस्ट, २०१८ ते ३१ जुलै, २०२३ पर्यंत पाच वर्षांच्या कालावधीसाठी निश्चित केला आहे. त्याचप्रमाणे जमीन महसुलावरील वाढीव उपकरातून प्राप्त होणा-या रकमेचा विनियोग जिल्हा परिषदेकडील खालील दहा योजनांकरीता करण्याबाबत निर्देशित केले आहे.

१. महिला संघटना व महिला कल्याण.
२. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबविणे.
३. ग्रामीण पाणीपुरवठा.
४. मागासवर्गीय कल्याणाच्या योजना राबविणे.
५. ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम.
६. महिला व बाल कल्याण कार्यक्रम.

७. लहान पाटबंधा-यांची कामे.
८. शैक्षणिक कार्यक्रम राबविणे.
९. पशुसंवर्धन योजना राबविणे.
१०. राज्यात व राज्याबाहेर शैक्षणिक सहली, प्रदर्शनी, मेळावे.

त्याअर्थी, मी, हृषीकेश मोडक, जिल्हाधिकारी, वाशीम वरील अधिसूचनेत दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हा परिषद, वाशीम यांच्या अधिपत्याखालील कार्यक्षेत्रासाठी जमीन महसुलावरील वाढीव उपकर आकारण्याबाबत मूळ उपकर २०० पैसे व वाढीव उपकर ५०० पैसे असे एकूण ७०० पैसे असा दर अधिसूचनेच्या दिनांकापासून दिनांक १ ऑगस्ट, २०१८ ते ३१ जुलै, २०२३ या कालावधीकरिता निश्चित केल्याप्रमाणे, जमीन महसूल आणि त्यावरील उपकरांचे आकारणीकरीता शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करून त्यांची आकारणी करणे व वसुली करणेकरीता आदेशित करीत आहे.

सदर आदेश हे शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्देशित केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहतील.

वाशीम :
दिनांक २७ फेब्रुवारी २०१९.

हृषीकेश मोडक,
जिल्हाधिकारी,
वाशीम.